

Grauer & Weil (India) Limited

12/08/2023

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

Re: Security Code No. 505710

Subj.: Submission of newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

With reference to the above mentioned subject and Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith Copies of the Newspaper Publication of the Unaudited Financial Results of the Company for Quarter ended 30th June, 2023; as approved by the Board in their Meeting held on 10th August, 2023; published in the newspapers viz. 'Economic times and Maharashtra Times' on 12th August, 2023.

Kindly take the same on the records and acknowledge the receipt.

Thanking you

Yours faithfully,

FOR GRAUER & WEIL (INDIA) EIMITED

ALMAA 0 101 CHINTAN K. GANDHI COMPANY SECRETARY

It had minimal impact on LIC. The number of policies beyond <5 lakh was less than 1% and premium wise 2%. People today buy insurance not just for tax purposes. There is no substitute for life insurance. People take life insurance for liferlsk.

LIC has been strong in group businesses. That segment seemed weak. What is the outlook on mangins?

In group business, some receivables we should have received in O1 have been deferred due to expectations of higher interest rate. They will come in during this quarter. On margins. our objective is to go beyond 15.2%. In the product mix, the share of non-par APE must grow.

You said there is a directional change. What is that and where do you see LIC in the next three years?

We aspire to grow on par with the industry. We want to not just sustain our market share, but also regain some market share. In three years from now, if I am able to sustain market share, it will be great. Directionally, we will be working toward digital transformation of all operations so that we move to 90% digital in the next three

'Domestic Demand Faces Headwinds'

>> From Page 1

Manufacturing, which has a 77.6% weight in the IIP, grew 3.1% in June, its slowest in three months, as electricity and mining outperformed, expanding 4.2% and 7.6%, respectively. "This (manufacturing growth) was lower than market expectations and in contrast with the S&P Purchasing Managers' Index, which had printed a very positive 57.8 in June," said DK Joshi, chief economist, Crisil. Production of capital goods dropped sharply to 2.2% in

June from 8.1% in May, belying suggestions that investments may be picking up pace.

"Investment activity gained further steam on the back of government capital expenditure, rising business optimism and revival in private capex in certain key sectors," Reserve Bank of India governor Shaktikanta Das had said Thursday after the monetary policy review.

The central bank had kept interest rates unchanged while maintaining its 6.5% growth forecast for FY24. It revised the inflation forecast for the year to 5.4% from 5.1%.

WEAK OUTLOOK

Experts say the weakness in external demand is likely to persist in view of the weakness in exports, high inflation and concerns over monsoons.

"Domestic demand faces headwinds from the uptick in inflation fuelled by an acceleration in food prices. Moreover, weather-related uncertainties could play a spoilsport for the recovery in rural demand," said Rajani Sin-

ha, chief economist, CareEdge. India's merchandise exports dropped 22% in June from a year earlier, weighed down by sluggish demand in key

Joshi of Crisil added weak monsoons as another factor destinations. threatening industrial activity.

"A weak El Niño has set in as expected, the timing and intensity of which will weigh on the performance of rains for the rest of this ongoing monsoon-and thereby

rural performance," Joshi said. "The ongoing pattern of recovery is still not broad-based. Recovery may take longer as spike in inflation in Ju-

ly and August 2023 is expected to adversely impact consu-mer goods production," India Ratings said in a note pegging IIP growth at 5% in the near term. Icra expects growth to average 4-6% in July.

BIGBOOST

The Prime Minister's statement is a big shot in the arm. We are committed to providing financial security through life insurance to the entire country and to various strata

SIDDHARTHA MOHANTY CHAIRMAN, LIC

ensure that our actions don't adversely affect the market.

One of the investments in focus in recent months was your ownership in Adani group companies. How has it performed for LIC? We do not discuss individual investments. We have never made any loss in those investments. Our profit in those Investments is huge. Those companies are growing. I want to allay the fears or doubts of policyholders and other stakeholders and that LIC is a regulated entity, and that we

Irdal has floated a risk-based capital framework. How does it change capital computation for LIC? The risk-based capital framework will be in the best interest of insurers. Capital will be required for actual risk assessment instead of being factor based. Therefore, huge capital will be released for insurers, helping grow the business.

investor grievance is that LIC's average ticket size is small and well below that of peers. Why?

Our average ticket size is low because we sell a large number of policies and cater to different strata of society. We did some research & found that our average is double that of competition if we compare the top segment of policies sold.

You had successfully battled for policyholder interest when some companies wanted to delist at cheap prices. There's a proposal to make it easier for promoters with fixed price delisting. How do you see it? If our interests are affected and it is not in the interest of our stakeholders, I will say it is not a good move. If I get good value from delisting. It will be good.



Times Power Of Print | 🛅 Times Power Of Print | 🗐 officialtimesofindia

CHANGE Beains Here

GRAUER & WEIL (INDIA) LIMITED

Regd. Office: Akurli Road, Kandivali (East), Mumbai 400 101 CIN - L74999MH1957PLC010975

Statement of Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

		Standalone Results				Consolidated Results				
T	Particulars	Quarter ended Year ended				Q	Year ended			
r. o.		30-Jun-23 Un-audited	31-Mar-23 Audited	30-Jun-22 Un-audited	31-Mar-23 Audited	30-Jun-23 Un-audited	31-Mar-23 Audited	30-Jun-22 Un-audited	31-Mar-23 Audited	
1		20,337	32,829	20,192	99,512	20,601	33,239	20,294	1,00,084	
T	Total Income from Operations	Sec. 1 Sec. 1	2,807	3,844	15,088	4,814	2,907	3,855	15,19	
	Net Profit for the period before tax	4,831 3,720	2,007	2,872	11,189	3,690	2,170	2,883	11,29	
3	Net Profit for the period after tax		122	1.		3,735	2,036	2,908	11,14	
4	Total Comprehensive income for the period (Comprising Profit for Total Comprehensive income for the period (Comprising Profit for	3,765	1,938	2,897	11,039	As the fit			2,2	
	Total Comprehensive Income to the period after tax and Other Comprehensive Income after tax)	2,267	2,267	2,267	2,267	2,267	2,267	2,267		
				12 00 10			0.96	1.27	4	
6	Earnings Per Share (of Re. 1/- per share)	1.64	0.91	1.27	4.94	1.63	0.96	1.27	4	
Ĩ	(1) Basic	• 1.64	0.91	1.27	4.94	1.00				

NOTES : The above results for the Quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2023. 2 This statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013

and other recognised accounting policies to the extent applicable.

Place: Mumbai Date : 10 AUG., 2023

GROWE

SINCE 1957

1111

Nirajkumar More Managing Director राच वर्षात एकुण ४ हजार २९८ कोटी ज्यये कररूपाने दिले आहेत. याचबरोबर शुक्रवारी दहा दिवसांची मुदत अनिल देसाई यांनी त्यांच्या प्रश्नात दिली. अतिरिक्त मुख्य महानगर गत आर्थिक वर्षोच्या तुलनेत बीसीसीच्या भारतीय क्रिकेट बोर्ड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रीडा संघटना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आहे का, असल्यास बीसीसीआयच्या राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला गेल्या पाच वर्षातील उत्पन्न तसेच खर्चाबाबत माहिती मिळेल का देताना नुकतीच ही माहिती दिली. ार अनिल देसाई यांनी हा प्रश्न अशी विचारणा केली होती तसेच ा होता. ही माहिती देताना चौधरी बीसीसीआयने गेल्या पाच वर्षात किती ाच वर्षातील भारतीय क्रिकेट कराचा भरणा केला हेही विचारले তন্দেলাৰা জাणি জৰ্বাৰা होते. त्यावर चौधरी यांनी, केंद्र सादर केला. त्याचबरोबर सरकार जागतिक क्रीडा संघटनांची ायने भरलेल्या प्राप्तिकराची माहिती ठेवत नाही, असे सांगितले; ी सादर केली. पण त्याचवेळी बीसीसीआयची पाच र बीसीसीआयने सरत्या आर्थिक वर्षातील कमाई तसेच खर्चाचे आकडे. . २० कोटी प्राप्तिकराचा व करभरणा यांची आकडेवारी सादर २०२१-२१ आर्थिक वर्षात केली. ८४४.९२ कोटी रुपये होता. ०१९-२०पेसा (८८२.२९) बीसीसीआयचा करभरणा याचवेळी २०१७-१८ मध्ये (कोटी रुपयांत) 4९६ कोटी ६३ लाख रुपये. आर्थिक वर्ष एकुण कराचा ९ वर्षात ८१५.०८ कोटी भरणा र भरला होता. 99-99-99 2249.20

केट बोर्डाचे २०२१-२२ या न उत्पन्न ७,६०६.१५ कोटी 85-0505 59.883 908--520 ३,०६३.८८ कोटी होता. 262.25 च्या तुलनेत या उत्पंन्नात 28-2909 684.06 वाढ झाली. २०२०-२१ 39-0905 498.63

१७ टक्क्याना आपके आहे. बासासाआयन

य क्रिकेट बोर्डाची उत्पन्न तसेच खर्च

उत्पन्न (कोटी रुपयांत)	खर्च (कोटी रुपयांत) ३०६३.८८ ३०८०.३७ २२६८.७६				
७६०६.१५					
8034.98					
8605.85					
9868.68	8842.34				
266260	7804.40				



न लावताना स्वीडनची गोलकीपर

लँडसची हार एलोनें (१११ मि.) जादा वेळेत केलेल्या

। नेदरलँडसचा २-१ असा पराभव केला. या च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. साल्मा १९ त्त्वाची खेळाड आहे. तिने डच बचावपटंना नपोस्टच्या खांबाला लागून जाळ्यात गेला. बरोबरीत होती. ळाडूंचा **जोश** कायम होता. आपण जिंकू

यामुळेच आमही जिंकलो, असे स्पेनचे

मध्य उत्पन्न ४,७३५.१४ कोटी होते. तर खर्च ३०८०.३७ कोटी होता. याना सीबीआयकडून मिळालेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी

दंडाधिकारी विधी गुप्ता आनंद यांनी टायटलर यांच्या वकिलाने बाखल केलेल्या अर्जावर हे आदेश


हवाई अधिभार : गोवा मार्गे १ ठपण, हेर्. वेन्हें मार्गे २ उपये, आम्मदाबाद, बंगलेर, छाषे, कोहमबुर, एर्नाकुला, हैरपाबाद, कोहिकवे, मंगळूर, विवेद्रस, वदपपुर, विहामामार्गे ४ कच्चे, दिल्ली, कोहमबाद जिल्ला फिलार ज्या विल्ला, कातच्याता मान ५ ठपथे. रस्ते आधमार : क. २.०० (बाल्यासा बिल्ला, सिल्लासा, दमण, वैरी ही राइरे वायुद्ध, 1 बेनेट, कोलामन अंड कंपनी सि.च्या वतीने आर. कुण्णापूर्वा, योनी टावस्य ऑक हॉबया हमारत, डॉ. डी. एन. रोड टारप्त आफ राज्या स्नारा, ठा. ठा. एत. राज, मुंबई - ४०० ००१ येथे प्रकाशित केले व १) इ टाइम्स ऑफ इंडिया सबर्बन प्रेस, आकुली रोड, चेस्टर्न एक्स्प्रेस हामवे, कॉदिवली (पू), मुंबई - ४०० १०१, फीन (०२२) २८८७२३२४, २८८७२९३०, फॅक्स - (०२२) २८८७४२३०. २) द टाइम्स ऑफ इंडिया प्रिंट सिंदी, प्लॉट ने. ४, दी.दी.सी. इंडस्ट्रीयल एरिया, ठाणे-बेलापूर रे. दी.दी.सी. इंडस्ट्रीयल एरिया, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८. फोन (०२२) १७६०९९९९, फॅक्स - (०२२) २७६०५२७५ येथे मुद्रित केले. 🗢 - सर्वाधिकार सुरक्षित, काशकांच्या लेखी अनुमतीशिवाय संपूर्ण अयव अंशतः पुनर्प्रकाशनास बंदी. संपादक : पराग करंदीकर, निवासी संपादक - समीर कर्वे (मुंबई आवृत्ती) ("ग्रीआरबी कायद्यानुसार

जिस्ट्रेशन क. ९२४९/६२.

बातम्यांच्या निवडीसाठी जबाबदार) नोंदणी क. कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर नसीएस/०६३/२०१५-१७. आर. एन. आय. भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर ब्रिटनने नव्या निधीची



५. हुशार, चलाख ७. वासर, दिवस		सं	1 9	r	3	f	वि	1	a	
हरणाचे पिल्लू ९. हानी, तोटा १०.		पा	t	R	T		धा	व		Ą
र व स्वादिष्ट ११. बेचव,	e)	न	शी	1	ৰ	1	न		पौ	4
. प्राण १५. उत्सव १६.		1		Ŧ	सा			क्षी	ł	
. डरपोक, भित्रा २०. मुकुट	ſ	आ	रा	म		1	t	ण	Ψ.,	झो
ाण, पांगापांग	1	Π	म	ती	द्य	7	1		आ	q
	1	1	δ		ৰ	व	1	ৱ	व	
दः १. अपक्व, निरागस,	न		1	झ्	ला		1	T	₹	ण



पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीचा 'घमंडिया' असा उल्लेख नुह येथे झालेल्या धार्मिक दंगलीनंतर ही विहित प्रक्रियेनुसारच झाली, असे न देता हे पाडकाम करण्यात आले, यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. या सोमवारी झालेल्या सुनावणीत पंजाब केला होता. 'देशाच्या प्रगतीसाठी आम्ही प्रशासनातर्फे तेथे मोठ्या प्रमाणात आम्ही न्यायालयास सांगितले,' अशी असे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे मत प्रकरणी पुढील सुनावणीत सरकारतके आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या सगळे जण एकत्र आलो आहोत. असे न्यायालयाने व्यक्त केले होते. । माहितीही सभरवाल यांनी पत्रकारांना लेखी निवेदन सादर करण्यात येणार टिली अनेक पक्ष आहेत, ज्यांचे नाव मी खलिस्तानविरोधी नाइजरमधून विकासकामांचे कंत्राट परराज्यांतील कंपन्यांना लढ्यासाठी ९५ हजार पौंड तातडीने निघा' गुरुबाळ माळी टाइम्स वृत्त, नवी दिल्ली c-gurubal.mali@timesgroup.com मंत्री, अधिकाऱ्यांची भेट घेणार... वृत्तसंस्था, नवी दिल्ली राज्यातील विकासकामांची निविदा देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे यासाठी द. आफ्रिकेतील नाइजर या देशात कोल्हापूर : राज्य आणि केंद्र आम्ही कंत्राटदार महासंघाच्या वतीने प्रयत्न करत आहोत. यासाठी लवकरच ब्रिटनचे संरक्षणमंत्री टॉम टुगेनहॅट राहणाऱ्या भारतीयांना लवकरात सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. असे महाराष्ट्र कंत्राटदार यांनी खलिस्तानी कडरवादाविरोधातील लवकरच मायदेशी परतण्याची सूचना विकासकामांचे कंत्राट अलीकडे महासंघाचे राज्य महासचिव सुनील नागराळे यांनी सांगितले. लढ्यात देशाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे करण्यात आली आहे. स्थानिकापेक्षा परराज्यांतील कंपन्यांना ९५ हजार पौंड (सुमारे एक कोटी नाइजरमध्ये गेले काही दिवस सतत देण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. घोषणा केली आहे. रुपये) निधीची घोषणा केली आहे. घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांच्या सध्या जवळजवळ ४५ हजार कोर्टीची 'नवी दिल्लीत भारताचे परराष्ट्रमंत्री पार्श्वभूमीवर सरकारने ही सूचना टुगेनहेंट यांच्या गुरुवारी सुरू झालेल्या जातात. ती ७५ हजार कोर्टीची आहेत. स्थानिकांकडे केवळ एस. जयशंकर यांच्यासोबत गुरुवारी कामे त्यांच्याकडून सुरू आहेत. तीन दिवसांच्या भारत दौऱ्याच्या केली आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार हॅमची बहुसंख्य कामे परराज्यांतील झालेल्या बैढकीदरम्यान संरक्षणमंत्री कोटींची कामे त्यांना आणि लाखाची मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी किरकोळ कामे पार्श्वभूमीवर ब्रिटिश उच्चायुक्तालयाने कंपन्यांनाच देण्यात आली आहेत. कामे स्थानिक कंत्राटदारांना मिळत ट्रगेनहॅट यांनी या निधीची घोषणा शुक्रवारी ही माहिती दिली. ही माहिती दिली. सध्या जिल्हा परिषद जनजीवन केली. या ९५ हजार पौंडांच्या निधीमुळे असल्याने नाराजी वाढली आहे. या देशात सध्या अडींचशे भारतीय मिशन अंतर्गत ४५०० हजार कोटी, संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य राज्य सरकारच्या निधीतून दरवर्षी खलिस्तानी कडरतावाद्यांपासन वास्तव्यास आहेत. नाइजरमधील अलीकडे परराज्यातील ठेकेदारांना दिली वाढवण्यासह टी-२०च्या भ्रष्टाचारविरोधी जिल्हा परिषद बांधकाम व इतर असलेल्या धोक्याबद्दल सरकारला काही हजार कोटींची कामे सुरू मंत्रिस्तरीय बैठकीसाठी ते भारतात आले भारतीय रस्तामार्गे मायदेशी येण्यास जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पाणी पुरवठा विभाग ३४०० कोटी, असतात. त्यामध्ये रस्ते, पूल, पाणी जास्तीत जास्त तपशील गोळा करता निषाले तर त्यांच्या सुरक्षेची पुरेपूर सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. तत्पूर्वी, मार्चमध्ये लंडनमधील जलसंपदा विभाग २५०० कोर्टीची कामे पुरवठा, इमारत बांधकाम, दुरुस्ती येईल. तसेच, ब्रिटन आणि भारत ९५ हजार कोटींची कामे मंजूर असून काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्र सुरू आहेत. यातील जवळपास ४० ते भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी यांच्यात दहशतवादविरोधी संयुक्त यांच्यासह अनेक कामांचा समावेश त्यातील बहसंख्य कामे प्रगतीपथावर सरकारने दिली आहे. जनरल चियानी ४५ हजार कोर्टीची कामे सज्यावाहेरील कृतिदलामार्फत सुरू असलेल्या संयुक्त आहे. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा आहेत. यातील अतिशय किरकोळ यांनी अध्यक्ष मोहमेद बझौम यांची सत्ता कंत्राटदारांना दिलेली आहेत. स्थानिक कार्यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल', परिषद, जलसंपदा, महापालिका कामे स्थानिकांना दिली आहेत. सरकार कंत्राटदारांना ठेका मिळत नसल्याने उलथवून टाकत सत्ता हस्तगत केली. यासह अनेक विभागातर्फे ही कामे सुरू असे उच्चायुक्तालयाने नमूद केले. आणि कंत्राटदार या दोघांच्या निधीतून त्यांच्यात नाराजी आहे. टेंडरव्दारे ही यानंतर तेथे हिंसाचार उफाळला आहे. | आहेत. यातील बहुसंख्य कामांचा ठेका हॅमनुसार (एचएएम) जी कामे केली कामे दिली जातात. परंतु काही वेळा GROWEL **GRAUER & WEIL (INDIA) LIMITED SINCE 1957** Regd. Office: Akurli Road, Kandivali (East), Mumbai 400 101

सुनावणी झाली. यावेळी दीपक समरवाल ज याच्या खडपाठापुढ हो

सारखे असून पाडकामाची कारवाई

करत कोणतीही नोटीस किंवा आदेश

ापाराष्ट धामयाना लक्ष्य करून होत

असल्याचा आरोप करण्यात येत होता.

Statement of Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

CIN - L74999MH1957PLC010975

Sr.			Standalor	e Results		Consolidated Results				
No.		0	luarter end	ed		Quarter ended			Year ended	
		30-Jun-23 Un-audited	31-Mar-23 Audited	30-Jun-22 Un-audited		30-Jun-23 Un-audited	31-Mar-23 Audited	30-Jun-22 Un-audited	31-Mar-23 Audited	
1	Total Income from Operations	20,337	32,829	20,192	99,512	20,601	33,239	20,294	1,00,084	
2	Net Profit for the period before tax	4,831	2,807	3,844	15,088	4,814	2,907	3,855	15,197	
3	Net Profit for the period after tax	3,720	2,072	2,872	11,189	3,690	2,170	2,883	11,296	
	Total Comprehensive income for the period (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	3,765	1,938	2,897	11,039	3,735	2,036	2,908	11,146	
5 8	Equity Share Capital	2,267	2,267	2,267	2,267	2,267	2,267	2,267	2,267	
S E	arnings Per Share (of Re. 1/- per share)	1.1		12 14					The	
10	1) Basic	1.64	0.91	1.27	4.94	1.63	0.96	1.27	4.98	
1.	2) Diluted	1.64	0.91	1.27	4.94	1.63	Q.96	1.27	4.98	

Notes :

1 The above results for the Quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2023.

2 This statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting policies to the extent applicable.

Place: Mumbai Date : 10 AUG., 2023 By Order of the Board Sd/-Nirajkumar More **Managing Director**

याना टोका केली. 'अधिवेशन सुर

आहे आणि काही सोक मात्र इकवेति

फिरण्यात व्यग्न आहेत. अटलबि

ते मॅनेज होत असल्याच्या तकारी

आहेत. यामुळे स्थानिकांना कामे

मिळत नसल्याने अनेक मोठे कंत्राटदार

अडचणीत आले आहेत. काहींनी

व्यवसाय गुंडाळला असून अनेकजण

त्याच मार्गावर आहेत. मोठी कामे

बाहेरील कंपन्यांना आणि लाखाच्य

आकड्यातील कामे स्थानिकांना देण्यात

येत आहेत. त्यामुळे किरकोळ कामांतून

मिळवायचे किती, असा प्रश्न त्यांना

याबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार

महासंघाचे अध्यक्ष मिलींद मोसले यांनी

सांगितले की. बाहेरील मोठे ठेकेदार

कामे घेतात. नंतर स्थानिकांचीच मदत

घेऊन ती पूर्ण करतात. कामांचे टप्पे

पाडून पोटकंत्राटदार नेमतात. मग त्यांना

कामे देण्याऐवजी स्थानिकांना दिल्यास

भूमीपुत्रांना न्याय मिळेल. परराज्यातील

बड्या ठेकेदारांमुळे स्थानिक अडचणीत

येत असल्याने सरकारने याचा विचार

करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

पडला आहे

होतो. तेव्हा आम्ही समागृह